

महाराष्ट्र शासन  
ग्राम विकास व जलसंधारण विभाग  
शासन निर्णय क्रमांक सामासू-१००८/प्र.क्र.४१/जल २०,  
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.  
दिनांक : १६ जुलै, २००८

वाचा :

- शासन निर्णय, ग्राम विकास व जलसंधारण विभाग : क्रमांक सामासू-१००८/प्र.क्र.४१/जल-२०, दिनांक २१ मे २००८
- मेंबर, (Team Expert, Watershed Development) नॅशनल रेनफेड एरिया ऑथॉरिटी, यांचे पत्र क्र १-६/NRAA/WD/२००८ दिनांक १० जून २००८
- संचालक (SIRD) यांचे पत्र क्र/SIRD/WDMC03/SLNA/२००८ दिनांक १२ जून २००८
- सहाय्यक, व्यवस्थापकीय संचालक, राष्ट्रीय कृषि व ग्रामीण विकास बँक, (नाबार्ड) महाराष्ट्रीय क्षेत्रीय कार्यालय यांचे पत्र क्र NB.MROP/WD/NDP-NHWDP/1043/V-3/2008-09 dated 25th June 2008

**शासन निर्णय :** केंद्र शासनाने पाणलोट विकास कामांकरीता दिनांक १ एप्रिल, २००८ पासून सामाईक मार्गदर्शक सूचना लागू केलेल्या आहेत या मार्गदर्शक सूचनांमधील परिच्छेद २५ नुसार महाराष्ट्र राज्याकरीता संदर्भाधीन १ येथील समक्रमांकाचे दिनांक २१ मे २००८ चे शासन निर्णयान्वये सचिव (जलसंधारण) यांचे अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय नोडल एजन्सी (STATE LEVEL NODAL AGENCY: SLNA) स्थापन केली आहे. या एजन्सीवर केंद्र शासन, केंद्र शासनाशी संबंधित संस्था, राज्यातील स्वयंसेवी संस्था, प्रशिक्षण संस्था तसेच संशोधनासंबंधी संस्था इ. संस्थांचे प्रतिनिधी नामनिर्देशनाने नेमण्यात यावयाचे आहेत .


२. संदर्भाधीन २ ते ४ येथील उपरोक्त संस्थांकडून प्राप्त झालेल्या नामनिर्देशानुसार सचिव (जलसंधारण) यांचे अध्यक्षतेखाली नेमलेल्या राज्यस्तरीय नोडल एजन्सीवर सदस्य म्हणून नामनिर्देशनाने खालील संस्था अथवा त्यांचे प्रतिनिधी यांची नियुक्ती करण्यात येत आहे. त्यांचे नावापुढे पत्ता, दुरध्वनी क्रमांक व इमेल दर्शविला आहे.

नामनिर्देशित व्यक्ति / संस्था	संस्था/कार्यालय पत्ता	संपर्क क्रमांक	इमेल
१) डॉ. के.एस. रामचंद्रन,सदस्य नॅशनल रेनफेड एरिया,ऑथॉरिटी, (NRAA)	नॅशनल रेनफेड एरिया ऑथॉरिटी,दुसरा मजला, NASC कॉम्प्लेक्स, देवप्रकाश शास्त्री मार्ग, पुसा, तोडापुर व्हिलेजसमोर, नवी दिल्ली ११००१२	दू.क्र. ९५११-२५८४२९६१ मोबाईल क्र ९८१०४७७१७१ फॅक्स २५८४२८३७	koodliramu@yahoo.co.in
२) श्री. जे. पी. नेमा, (नाबार्ड) जनरल मॅनेजर, राष्ट्रीय कृषि व ग्रामीण विकास, बँक	राष्ट्रीय कृषि व ग्रामीण विकास, बँक महाराष्ट्र क्षेत्रीय कार्यालय, ५४, वेलस्ली रोड, पोस्ट बॉक्स क्र. ५, शिवाजीनगर,पुणे ४११ ००५	दू. क्र. ९५२०- २५५११०८३ २५५००१०० फॅक्स २५५१२२५०	nabpun@dataone.in
३)मराठवाडा शेती सहाय्य मंडळ	द्वारा अजय इंजिनिअरींग, ५/१४/ ४२ अदालत मार्ग, औरंगाबाद ४३१००५.	दू. क्र. ९५२४०-२३३२१२१ फॅक्स २३३२६७९	mssmabad@sancharnet.in
४) डॉ. आर. पी. पवार, सहयोगी प्राध्यापक, यशदा	यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी राजभवन आवार, बाणेर मार्ग, पुणे ४११ ००७	दू. क्र. ९५२०-२५६०८००० फॅक्स २५६०८१०० मोबाईल क्र ९८२३३३८२३९	yashada@vsnl.com rajenpawar@hotmail.com

३ राज्यस्तरीय नोडल एजन्सीचे अशासकीय सदस्यांस एजन्सीच्या बैठकीकरीता उपस्थित राहण्याकरीता शासनाच्या प्रचलित दरानुसार प्रवास व दैनिक भत्ता अनुज्ञेय आहे. SLNA एजन्सीकरीता येणारा खर्च, मागणी क्र एल-४, ३४५१, सचिवालय-आर्थिक सेवा-०९०- सचिवालय, ग्रामविकास व जलसंधारण विभाग-०११ देशांतर्गत प्रवासखर्च/०१३ कार्यालयीन खर्च (३४५१००८२) खाली संबंधित आर्थिक वर्षामध्ये करण्यात आलेल्या तरतुदीमधून भागविण्यात येईल.

४ हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध असून, त्याचा संगणक सांकेतांक २००८०७१६१४३७४३००१ आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,



( रेखा भिडे )

उप सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति,

मा.राज्यपाल यांचे खाजगी सचिव,  
मा.मुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव,  
मा. मंत्री, जलसंधारण, यांचे खाजगी सचिव  
सर्व मंत्री, राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,  
मा.उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्यस्तरीय जलसंधारण सल्लागार परिषद.  
मा. राज्यमंत्री, जलसंधारण, यांचे खाजगी सचिव  
मा. मुख्य सचिव, यांचे सहसचिव  
शासनाचे सर्व अप्पर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/ सचिव,  
राज्यस्तरीय नोडल एजन्सीचे सर्व सदस्य,  
सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी,  
सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद,  
सर्व उपायुक्त (विकास)/सर्व प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा,  
सर्व सदस्य, व प्रमुख मार्गदर्शक महाराष्ट्र राज्य जलसंधारण सल्लागार परिषद.  
महालेखापाल, (लेखापरिक्षा), (लेखा अनुज्ञेयता) महाराष्ट्र १ व २, मुंबई व नागपूर  
सर्व जिल्हा कोषागार अधिकारी,  
सर्व उपसचिव/ अवर सचिव/ कक्ष अधिकारी, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई.  
निवडनस्ती जल-२०

नावाने

१) डॉ. के.एस.रामचंद्रन, सदस्य NRAA

नॅशनल रेनफेड एरिया ॲथॉरिटी, दुसरा मजला, NASC कॉम्प्लेक्स,  
देवप्रकाश मार्ग, पुसा, तोडापुर व्हिलेजसमोर, नवी दिल्ली ११००१२

२) श्री जे पि नेमा, जनरल मॅनेजर, नाबाई,  
महाराष्ट्र क्षेत्रीय कार्यालय, ५४, वेलस्ली रोड,  
पोस्ट बॉक्स क्र. ५, शिवाजीनगर, पुणे ४११ ०५५

३) मराठवाडा शेती सहाय्य मंडळ, औरंगाबाद  
द्वारा अजय इंजिनिअरींग, ५/१४/४२ अदालत मार्ग, औरंगाबाद ४३१००५.

४) डॉ. आर. पी पवार, सहयोगी प्राध्यापक  
यशदा, राजभवन आवार, बाणेर मार्ग, पुणे ४११ ००७